

इमारत व इतर बांधकाम (रोजगार व सेवाशक्ती) अधिनियम, १९९६ अंतर्गत तज्ञ समितीची पुनर्रचना करण्याबाबत.

GR-200407B012435001-1100

महाराष्ट्र शासन

उद्योग, उर्जा व कामगार विभाग,

शासन निर्णय क्र. बीसीए- ३२००२/सीआर- १४३/कामगार-७

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२.

दिनांक- २२ डिसेंबर, २००३

शासन निर्णय:-

इमारत व बांधकाम क्षेत्रात अंदाजे साडेतीन कोटी कामगार काम करीत असल्याचे दिसून येते. हे सर्व कामगार अशिक्षित व असंघटीत क्षेत्रात काम करीत असून सदर कामगारांच्या कल्याणासाठी नियम व कल्याण मंडळ स्थापन करण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी इमारत व इतर बांधकाम (रोजगार व सेवाशक्ती) अधिनियम, १९९६ अंतर्गत राज्य शासनाच्या वतीने नियम तयार करण्याची कार्यवाही सुरु आहे. उपरोक्त अधिनियमाच्या कलम ५ नुसार तज्ञ समितीची नियुक्ती करून महाराष्ट्र शासनाची निष्पत्ती हया तज्ञ समितीकडून तपासून घेणे आवश्यक असल्याने समितीची पुनर्रचना करणे आवश्यक आहे. त्यानुसार शासन या आदेशान्वये इमारत व इतर बांधकाम (रोजगार व सेवाशक्ती) अधिनियम, १९९६ च्या कलम ५ च्या अंतर्गत तज्ञ समितीची खालीलप्रमाणे पुनर्रचना करीत आहे.

- | | |
|--|-----------|
| १) मा. मंत्री (कामगार) | अध्यक्ष |
| २) मा.राज्यमंत्री (कामगार) | उपाध्यक्ष |
| ३) प्रधान सचिव(कामगार) | सदस्य |
| ४) कामगार आयुक्त | सदस्य |
| ५) सह सचिव व मुख्य अभियंता,
सार्वजनिक बांधकाम विभाग,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, | सदस्य |
| ६) सह सचिव, विधी व न्याय विभाग,
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, | सदस्य |
| ७) संचालक,
ओद्योगिक सुरक्षा व आरोग्य,
कॉमर्स सेंटर, ताडदेव, मुंबई ४०० ०३४ | सदस्य |
| ८) श्री. नारायण भाटीया, ऑनररी
जनरल सेक्रेटरी, बिल्डर्स असोसिएशन
ऑफ इंडिया, कॉमर्स सेंटर, ताडदेव,
मुंबई ४०० ०३४. | सदस्य |

१) डॉ. के. एन. वैद,

सदस्य

महासंचालक,

नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कन्स्ट्रक्शन

मॅनेजमेंट अँड रिसर्च, बालचंद टेरेस,

ताडदेव, मुंबई ४०० ०३४,

२०) कामगार वन आयुक्त (ग्रामिण),

सदस्य सचिव

कामगार आयुक्त यांचे कार्यालय,

कॉमर्स सेंटर, ताडदेव, मुंबई ४०० ०३४

२. इमारत व इतर बांधकाम कामगार (रोजगार व सेवाशर्ती) अधिनियम, १९९६ च्या कलम ५ अन्वये नियुक्त केलेल्या समितीने सदर कायद्याखालील महाराष्ट्र शासनाची निवमावली तपासण्याबाबतची कार्यवाही करावी.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नांवाने,

(अशोक सिन्हा)

प्रधान सचिव (कामगार)